

**कंत्राटी तत्त्वावर चौकशी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या  
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना चौकशीचे अभिलेख / कागदपत्रे  
मुख्यालयातच उपलब्ध करून देण्याबाबत...**

**महाराष्ट्र शासन**

शासन परिपत्रक क्रमांक : एसपीओ-२८०७ /प्र.क्र.१०७/११-अ,  
सामान्य प्रशासन विभाग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : २६ फेब्रुवारी, २००७

वाचा : शासन निर्णय क्र. एसपीओ-२८०४ /प्र.क्र.११/२००४/११-अ, दिनांक २६ मे, २००६

**परिपत्रक :-**

विभागीय चौकशीची सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर "चौकशी अधिकारी" म्हणून नियुक्त करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तथापि, काही विभाग / शिस्तभंगविषयक प्राधीकाऱ्यांकडून चौकशीचे ठिकाण निश्चित न करताच चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून संबंधीत चौकशीचे अभिलेख / कागदपत्रे सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे. ही कार्यवाही अयोग्य असून त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांची गैरसोय होत आहेच शिवाय टपालावरील अनावश्यक खर्च करावा लागत आहे. विभागीय चौकशीसंबंधीत अभिलेख / कागदपत्रांची गोपनीयता / सुरक्षितता अबाधीत राखणे गरजेचे आहे. यास्तव असे सुचिविण्यात येते की, चौकशी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या चौकशी अधिकारी म्हणून नियुक्तीच्या आदेशाखेरीज विभागीय चौकशीसंबंधीत उर्वरित सर्व अभिलेख / कागदपत्रे ही चौकशी जेथे आयोजीत करण्यात येणार आहे, त्याच मुख्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सर्व शिस्तभंगविषयक प्राधीकाऱ्यांनी करावी.

हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०२२७१२४८२३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( का. तु. सातकर )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

राज्यपालांचे सचिव,  
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,  
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन  
सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव मंत्रालयीन विभाग  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी, निवड नस्ती.